

MARATHI (109)
Answer Key (2018-19)

STD- XII

Marks-100

विभाग – अ

प्रश्न	उप प्रश्न	अपेक्षित उत्तर	गुण दान
१		खालील उतारा वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे दया.	१०
	१	योग्य मार्ग सापडणार नाही – उत्साह राहणार नाही – वेळेचा अपव्यय – श्रम, कष्ट चुकीच्या दिशेने – आपल्या क्षमतांचा आवाका समजणार नाही – अंतः प्रेरणा राहणार नाही.	०३
	२	अभ्यासाला दिशा – कृतीशील बनवते – आत्मविश्वास वाढतो – स्वतःतील क्षमतांचा शोध – स्वतःची नव्याने ओळख – अडचणींवर, प्रश्नांवर मात करणे सोपे.	०३
	३	अवास्तव व कल्पनेपलीकडील गोष्टींच्या ओढीमुळे – जे शक्य नाही ते प्राप्त करण्याचे स्वप्न – ध्येय साध्य होत नाही – नैराश्य पदरात पडते.	०२
	४	अपूर्णतेच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी	०१
	५	ध्येयपूर्तीकडे	०१

विभाग – ब

प्रश्न	उप प्रश्न	अपेक्षित उत्तर	गुण दान
२		खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा. निबंधात खालील मुद्दे महत्वाचे	१५
		आकर्षक प्रारंभ व समर्पक शेवट	
		आशयाची मुद्देसुद मांडणी	
		विषयज्ञान, तर्कशक्ती व त्याची सलग मांडणी	
		म्हणी, वाक्‌प्रचार, काव्यपंक्ती यांचा योग्य उपयोग	
		हस्ताक्षर व शुद्धलेखन	
		विरामचिन्हांचा योग्य वापर	
		भाषाशैली	
		वरील सर्व मुददयाचा विचार करून एकत्रित गुणदान करावे.	

विभाग – क

प्रश्न	उप प्रश्न	अपेक्षित उत्तर	गुण दान
३	अ	अ. खालील पैकी कोणत्याही पाच वाक्यामध्ये सूचनेप्रमाणे बदल करा.	१५
	१.	मिश्र वाक्य –आमचे शरीर सुदृढ क्वावे म्हणून आम्ही योगासने करतो	० ३
	२.	विधानार्थी वाक्य – आज गाडीत अतोनात / खूप गर्दी होती.	० ३
	३.	वाक्यप्रचाराचा अर्थ— भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचा ठसा साऱ्या जगतावर उमटला आहे.	० ३
	४.	केवल वाक्य — केवलवाक्य— दादासाहेबांनी सुताराकडून एक छान झोपाळा करून घेऊन त्याची मी बागेत स्थापणा केली.	० ३
	५.	उद्गारार्थी वाक्य— तुझ्या भेटीने किती आनंद झाला!	० ३
	६.	वाक्यप्रचार - आईने डोळे वटारताच मुलाने आपली चूक कबूल केली.	० ३
	७.	संयुक्त वाक्य — आई स्वयंपाक करत होती आणि कोणीतरी बेल वाजविली.	० ३

प्रश्न	उप प्रश्न	अपेक्षित उत्तर	गुण दान
३	ब	.वचन बदला.	२
	१.	चौथरे	०१
	२.	घोडे	०१
	क	खालील शब्दांचा क्रियाविशेषणासारखा अर्थपूर्ण वाक्यात उपयोग करा.	० ३
	४.	मोरश्वर काका चांगले वागत होते.	०१
	५.	मी तुला वर्गाबाहेर अनेकदा पाहिले.	०१

	६.	सरांनी मला वारंवार सूचना दिल्या.	०१
		कोणतीही समर्पक वाक्ये अपेक्षित	
३	ई.	शब्दजाती. (कोणतेही – ५)	
	१.	सावकाश – क्रियाविशेषण अव्यय	१
	२.	ढगामागे – शब्दयोगी अव्यय	१
	३.	व – उभयान्वयी अव्यय	१
	४.	शिकवतात – क्रियापद	१
	५	चौपट – विशेषण	१
	६.	आपण – सर्वनाम	१
	७.	चांगुलपणा – भाववाचक नाम	

विभाग – ड

प्रश्न	उप प्रश्न	अपेक्षित उत्तर	गुण दान
४	अ	पाठाधारे सविस्तर उत्तरे लिहा. (कोणतेही – २)	१०
	१.	पाठाचे नाव – सोयरा वृक्षवल्लींचा – लेखक–अविनाश हळबे – लेखकाची अमरावतीला बदली ‘ – उन्नीकृष्णानने बंगला भाड्याने मागणे – लेखकानी देणे – बंगला माळावर उजाड स्थितीत – दोन वर्षांनी लेखकाची भेट – आश्चर्य – चारही बाजूंनी निरनिराळ्या रंगाची झाडे – सुंदर फुलांचा ताटवा	०५
	२.	पाठाचे नाव – अति काळजीचे परिणाम – लेखक निरंजन घाटे बाबुरावांची नातवास भेट यंत्रमानव – उदा. यंत्रमानवाचे विचारणे हा केर कुठे टाकू ? – वैतागलेल्या बाईसाहेबांचे उत्तर – टाक माझ्या डोंबलावर – यंत्रमानवाचा पुढचा प्रश्न – डोंबल म्हणजे कोणता अवयव – डोंबल म्हणजे डोक कळल्यावर – टोपली सरळ डोक्यावर टाकील किंवा ही आज्ञा मी पाढू शकत नाही असे उत्तर देईल – होणाऱ्या अपायांची यादी सादर करील.	०५
	३.	पाठाचे नाव.....आणि कैदेत – लेखक – ले. कर्नल श्याम चव्हाण नाल्याच्या प्रचंड प्रवाहात लेखकाचे वाहत जाणे – दिसले की चिनी शिपायांच्या बंदुकीच्या गोळयांचा वर्षाव –	०५

		किनाऱ्यावर येताच गोळ्या चुकवत धावणे — लपून राहणे — चिनी शिपायांनी घेरणे — लेखकाला रायफल रोखून अटक करणे.	
	ब	पाठाधारे संदर्भासह स्पष्टीकरण करा (कोणतेही – २)	१०
	१.	: पाठाचे नाव — आदर्शाच्या शोधात लेखक — डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम — तरुणांशी संवाद म्हणून मांडलेल्या मतांमधील एक विचार — तरुणांनी आपल्या उद्देशांवर आणि विधायक स्वप्रांवर विश्वास ठेऊन कार्य — यश हमखास — युवाशक्ती देशाची संपत्ती — मोठेपणी त्यांच्या समोर आदर्श — आई—वडील व प्राथ—शिक्षक— चांगले आदर्श होउ शकतात. — प्रस्तुत विधानात देशाची संपत्ती टिकवायची असेल तर त्यांच्या समोर चांगले आदर्श ठेवणे गरजेचे हा विचार दिसतो	०५
	२.	: पाठाचे नाव — माझ्या आयुष्याची गोष्ट — लेखिका — गिरिजा कीर — लेखिकेच बालपण मुर्झड समुद्रकिनाऱ्यावर — समुद्रकिना—यासह, इतर व्यक्तिंचा सहवास — मीली नावाच्या मैत्रिणीची आई हिराची आई — प्रेमळ स्वभाव — आईची माया — प्रति आईच — म्हणून लेखिका म्हणते हिराच्या आईच प्रेम मिळालं म्हणून मी त्या घराला बांधली गेली. — आईच्या मायेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे.....	०५
	३	पाठाचे नाव — ज्याचं त्याचं नंदनवन — लेखक—रवींद्र रामचंद्र पिंगे स्पष्टीकरण — नंदनवनाची कल्पना व्यक्तिसापेक्ष — नंदनवन खूप लांब असते — प्रत्येकजण ते मिळवण्यासाठी धडपडत असतो — फामरोझचे उदा. — म्हणून लेखक म्हणतो — लाखात एखाद्याच्या ललाटी नंदनवनाची प्राप्ती कोरलेली असते. वैशिष्ट्य — नंदनवन मानण्यात असतं.	०५
	क	कवितेच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. (कोणतेही – २)	१०
	१	: कविता — बहरतील मळे — कवी — फ.मु.शिंदे पाऊस नाही — आकाशाचे डोळे कोरडे — धरतीचे डोळे आकाशाकडे — दुष्काळ आहे — शेतकरी हवालदील — दिवसामागून दिवस — पाऊस नाही — शेतक—यांची स्वप्ने	०५

		जळून खाक — आशावाद — शेतक—यांनी हिंमत हरलेली नाही — तो संघर्ष करतच आहे — निसर्गाशी झुंज — एक ना एक दिवस चांगले दिवस — मळे पुन्हा बहरतील.....इ.	
	२	: कविता — सांगितली खूण मने माझ्या — कवी — संत नामदेव प्रापंचिक माणसाने संसार कसा करावा — परस्त्रीला मातेसमान — धनदौलत क्षुल्लक — दुस—यांसाठी जगणे — जनसेवा — इतरांचे दुःख समजून घ्यावे — मनात समाधान असावे — संत सज्जनांचा सहवास — देवाचे नामस्मरण — विवेकबुद्धीने वागणे — साधू—संत, भगवंतास शरण जाणे.	०५
	३	: कविता — खांब कवयित्री — शांता शेळके स्त्री घरभर वावरत असते — वायाची प्रतिमा, आजारी माणसाची सेवा — उशापाशी दिवा होऊन जगते, रांधा—वाढा—उष्टी काढा — हे चक्र कपाळावरचे गोंदण — कपाळावरच्या कुंकवाला उपमा — सूर्य प्रतिमा, पोटातल्या नवजात बाळाला वंशाचा दिवा — स्त्री स्थिर राहून संसार उंचावते, वाढवते — आभाळभर फुलण्याची प्रतिमा, सगळ्या घराचा भार पेलते — देहाचा खांब अशी सार्थ प्रतिमा	०५
	४.	कवितेच्या आधारे संदर्भासिह स्पष्टीकरण करा (कोणतेही – २)	०५
	१	या जन्माला फुटे न भाषा — कवी — विंदा करंदीकर —कवितेची मध्यवर्ती संकल्पना — मनातील प्रेमभाव ओठांपर्यंत — प्रकट होत नाही — लग्न झाले तरी पूर्वीची अत्यक्त भावना — व्यक्त नाही — या जन्मात माझ्याओठांत — प्रीतिभावनेची भाषा फुटली नाही, निदान पुढील जन्मी फुटेल का? — या जन्मात प्रेम व्यक्त करता आले नाही — पुढील जन्मात जमेल का? — मनातला प्रश्न अनुत्तरीत — अव्यक्त प्रेमभावना संयमित शब्दांत मांडली..	२.५
	१	कविता — आवाहन — कवी — कुसुमाग्रज —कवितेची मध्यवर्ती संकल्पना — कोटी जनतेची शरीरे वेगळी — मनगटाची भाषा ताकद एकच — अंतिम विजय मिळेपर्यंत संघर्ष — जिवंत ठेवणे — हीच प्रतिज्ञा एकजुटीने करूया — सर्पासारखे जहरी शत्रू ठार करणे — बलदंड इच्छा कोट्यावधी मनात जागृत ठेवण्यासाठी प्रतिज्ञा. — देशसेवेचे महत्त्व, देशभक्तीची भावना	२.५

३	संदर्भ : कविता — अखंड — कवी — म. ज्योतीराव फुले. —कवितेची मध्यवर्ती संकल्पना — माणसांनी माझा धर्म, माझे राज्य असा भेदभाव करू नये — ईश्वरासाठी प्रत्येकाने सत्याने वागावे — सर्व माणसे सुखी व्हावीत — अशी मी भीक परमेश्वराकडे मागत आहे — मानवजातीच्या भल्यासाठी मी प्रार्थना करीत आहे. — परमेश्वरासाठी जगावे हेच जीवनाचे सत्य	२.५	
इ)	कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा.	१०	
१.	— पाठ — दहावीची पूर्वतयारी — लेखक — मुकुंद टांकसाळे रानडेंच्या घरी — बँड वाजत असतो — लेखकाचा गैरसमज — आपल्या स्वागतासाठी पण प्रत्यक्षात मानसीच्या सरावासाठी बँड — पंखा बंद करून मानसीला पेपर सोडवण्याचा सराव — खोकण्याचे शिंकण्याचे आवाज टेप करून ते ऐकत अभ्यास सराव — उन्हाच्या तिरीपीत पेपर सोडवणे — असे प्रकार हास्यास्पद व अतिशयोक्तीचे	५	
२	पाठ — चाफा — लेखक — केशवकुमार धोत—याच्या फुलाने चाफ्याचे सोंग — सर्वांनी चाफा समजावे म्हणून साजशृंगार — डोके उंचावून बसला — चोळामोळा झालेली आजबाजूची फुले गोळा करून स्वतःला चिकटवणे — स्वतःचे स्वतःच कौतुक करवून घेणे — अंगाला चंदनाची उटी लावणे — कपाठावर हळदीचा लेप — इ.	५	
ई	योग्य पर्याय निवडून उत्तर	५	
१	महाजाल	१	
२	मुलाखत	१	
३	सत्यम शिवम सुंदरम	१	
४	क्यूशीट	१	
५	दर्पण	१	